

खाते आणि शिल्लक राखणे	
एमबी	शून्य
नॉन मेटेनन्स शुल्क	लागू नाही
मोफत चेक बुक (१० पानांचे PAP चेक बुक)	लागू नाही चेक बुक दिले जाणार नाही
मोफत मर्यादेपलिकडचे शुल्क	लागू नाही
संकलन	
स्थानिक चेकचे क्लिअरिंग	मोफत
बँक लोकेशनवर बाहेरगावच्या चेकचे संकलन शुल्क	५००० रु. पर्यंत २५/- रु. शुल्क, ५००० पेक्षा जास्त आणि १०००० रु. समाविष्ट करून, १०००० रु. पर्यंत ५०/- रु. शुल्क, १०००० रु. पेक्षा जास्त आणि १००००० रु. समाविष्ट करून, १००००० रु. पर्यंत १००/- रु. शुल्क, रु. १००००० रु. पेक्षा जास्तवर १५०/- रु. शुल्क.
नॉन-बँक लोकेशनवर बाहेरगावच्या चेकचे संकलन शुल्क	
RTGS/NEFT/IMPS इनवर्ड	मोफत
पेमेंट्स	
शाखेच्या ठिकाणी मोफत डिमांड ड्राफ्ट आणि पेऑर्डर	शून्य
मोफत मर्यादेपलिकडचे शुल्क	५० रु. प्रति DD
नॉन ब्रांच लोकेशनवर मोफत डिमांड ड्राफ्ट आणि पेऑर्डर	१०० रु. प्रति DD
PAP चेक पेमेंट	मोफत
शाखेमध्ये RTGS आणि NEFT आउटवर्ड (मोफत ऑनलाइन) (BC आउटलेटवर खालील मोफत मर्यादा तपासा)	NEFT: १००००/- रु. पर्यंत २.२५ रु., १०००१ रु. पासून ते १००००० रु. पर्यंत: ४.५ रु., १००००० रु. पासून ते २००००० रु. पर्यंत: १४.५ रु., २००००० रु. पेक्षा जास्त: २४.५ रु. RTGS: २००००० रु. पासून ते ५००००० रु. पर्यंत: २० रु., ५००००० रु. पेक्षा जास्त: ४० रु.
IMPS आउटवर्ड (दैनंदिन मर्यादा ५,००,०००/- रु.)	५०००० रु. पर्यंत: २.५/- रु., ५०००० रु.- १ लाख रु. : ५/- रु., १ लाख रु. पेक्षा जास्त: ७.५/- रु.
रोख संकलन	
होम लोकेशनवर रोख जमा	दरमहा रु. १,००,००० पर्यंत मोफत
नॉन होम लोकेशनवर रोख जमा (एटीएम आणि शाखेला समाविष्ट करून)	शून्य
मोफत मर्यादांपलिकडचे शुल्क (होम ब्रांच आणि नॉन होम ब्रांचेस)	रु. ५/१,०००
होम लोकेशनवर रोख रक्कम काढणे	मोफत
नॉन होम लोकेशनवर रोख रक्कम काढणे	रु. ४/१०००
इन्क्विट्रास बँकेच्या सर्व एटीएममध्ये डेबिट कार्डाने केलेले व्यवहार (आर्थिक आणि आर्थिक नसलेले व्यवहार समाविष्ट)	मोफत अमर्याद
मेट्रो स्थानावरील इतर बँकांच्या एटीएममध्ये डेबिट कार्डाने केलेले व्यवहार (आर्थिक आणि आर्थिक नसलेले व्यवहार समाविष्ट)	३ व्यवहार
नॉन मेट्रो स्थानावरील इतर बँकांच्या एटीएममध्ये डेबिट कार्डाने केलेले व्यवहार (आर्थिक आणि आर्थिक नसलेले व्यवहार समाविष्ट)	५ व्यवहार
मोफत मर्यादेपलिकडचे आर्थिक व्यवहारांवरचे शुल्क*	२३ रु. प्रति व्यवहार
मोफत मर्यादेपलिकडचे आर्थिक नसलेल्या व्यवहारांवरचे शुल्क*	१२ रु. प्रति व्यवहार
नॉन-इन्क्विट्रास एटीएमचा वापर - अपु-या रकमेमुळे रोख रक्कम काढण्यास नकार	१० रु. प्रति व्यवहार
भारताबाहेर रोख रक्कम काढणे (फक्त आंतरराष्ट्रीय कार्डसाठी)	११० रु. प्रति व्यवहार
भारताबाहेर शिल्लकी चौकशी (फक्त आंतरराष्ट्रीय कार्डसाठी)	२५ रु. प्रति व्यवहार
इतर शुल्क	
फक्त रुपे डेबिट कार्ड (कार्ड देण्याचे शुल्क, वार्षिक शुल्क,पुनर्वितरण)	रु.१९९/-
आर्थिक कारणांसाठी आउटवर्ड चेक रिटर्न शुल्क	प्रति चेक रु. १००/-
तांत्रिक कारणांसाठी आउटवर्ड चेक रिटर्न शुल्क	शून्य
स्टँडिंग इनस्ट्रक्शन सेट अप/सुधारणा (RD/SIP/बिल पेमेंटसाठी मोफत)	प्रति घटना रु. २५/-
स्टँडिंग इनस्ट्रक्शन अपयश (रिटर्न)	प्रति रिटर्न रु. १५०/-
आर्थिक कारणांमुळे ECS/NACH रिटर्न	प्रति रिटर्न रु. २००/-
एसएमएस अलर्ट (डेबिट आणि क्रेडिट व्यवहार)	प्रति महिना १० मोफत एसएमएस. त्यानंतर, प्रति एसएमएस ३० पैसे
परकीय चलन मार्क-अप*	३.५
प्रमाणपत्र आणि अहवाल देणे	
शाखेत शिल्लक प्रमाणपत्र (ऑनलाइन मोफत)	प्रति घटना २५०/- रु.
मागील वर्षाची शिल्लक आणि व्याजाचे विवरण	१ मोफत, १ पेक्षा जास्त ३००/- रु. प्रति विवरण
पासबुक देणे	मोफत
नक्कल पासबुक देणे	५०/- रु.
स्वाक्षरी सत्यापन/ फोटो साक्षांकन/पत्त्याचे पुष्टीकरण (प्रति विनंती)	प्रति घटना ५०/- रु.
नक्कल TDS प्रमाणपत्र	१००/- रु.
नक्कल खाते विवरण प्रिंट (ऑनलाइन किंवा ईमेलवर मोफत)	२००/- रु.
DD/PO रिटॅलिडेशन/रद्दीकरण	१००/- रु.

खाते बंद करण्याचे शुल्क	शून्य
निष्क्रिय खाते शुल्क	शून्य
व्यवहारांची संख्या	
ग्राहकांनी केलेल्या सर्व व्यवहारांचे एकत्रीकरण ज्यामध्ये हे समाविष्ट आहे: शाखेत	
रोख/DSB/DD (शाखेत)	प्रति महिना शून्य मोफत txns
मोफत मर्यादेपलिकडचे शुल्क	व्यक्तीगत व्यवहार मर्यादेपलिकडच्या प्रत्येक व्यवहारासाठी ₹५/-रु. शुल्क
BC आउटलेटवरील व्यवहार : रोख/IMPS	दरमहा ४ व्यवहारांपर्यंत मोफत
मोफत मर्यादेपलिकडचे शुल्क	व्यक्तीगत व्यवहार मर्यादा शुल्कापलिकडच्या प्रत्येक व्यवहारासाठी ₹५/-रु. शुल्क

पुरेशी रक्कम नसल्यामुळे रोख रक्कम काढता न येण्याला आर्थिक व्यवहार समजले जाईल
 एलिट डेबिट कार्ड फक्त एलिट ग्राहकांना दिले जाते, ग्राहकाकडे एलिट प्रोग्राम स्टेटस नसल्यास ६००/- रु. शुल्क लागू (रिप्लेसमेंट डेबिट कार्डसाठी शुल्क टाळण्यासाठी ग्राहक सेवा/शाखेशी संपर्क साधा)
 *३.५% फोरेक्स मार्क-अप फी (अधिक लागू असल्यानुसार कर) आंतरराष्ट्रीय स्थळावर केलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यवहारावर किंवा भारतात कार्यरत असल्या परंतु परदेशात नोंदणीकृत असलेल्या व्यापा-याकडे भारतीय चलनामध्ये केलेल्या व्यवहारांवर लागू होईल. हे CASA खात्यांवर दिल्या गेलेल्या सर्व डेबिट कार्डांसाठी लागू आहे, केवळ एलिट (मास्टरकार्ड वर्ल्ड) आणि Niyo (विसा प्लॅटिनम) यामधून वगळली आहेत. कृपया याची नोंद घ्यावी की बँकेच्या निर्णयाच्या आधारावर यामध्ये वेळेवेळी बदल होण्याची शक्यता आहे.

निवडक ठिकाणी विनंती केल्यास उपलब्ध. लागू असलेले कर अतिरिक्त असतील RAP-आरएपी NA: लागू नाही SA:बचत खाते CA:चालू खाते